

Aptech Limited Regd. office: Aptech House A-65, MIDC, Marol, Andheri (E), Mumbai - 400 093. T: 91 22 2827 2300 F: 91 22 2827 2399 www Aptech-worldwide corn

14th March, 2023

To , **BSE LIMITED Itd** 25th floor , PJ Towers , Dalal Street, Mumbai- 400001 **Scrip code :532475** To,
National Stock Exchange of India Itd.
exchange plaza, Plot No.C/1,G Block
Bandra-Kurla Complex
Bandra East, Mumbai -400051
Symbol: APTECHT

Dear Sir/Madam,

Sub: Announcement under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015- Newspaper Publication.

Pursuant to the Regulation 30 of SEBI Listing Regulations, Please find attached copies of newspaper advertisement published today i.e on 14th March, 2023 giving notice to the shareholders who have not claimed their dividends for seven consecutive years and whose shares are liable for transfer to the Demat Account of IEPF authority.

We request you to please take the same on record.

Thanking You.

Yours Faithfully,

For Aptech Limited

A.K Biyani Company Secretary and Compliance officer.

CIN No.: L72900MH2000PLC123841 Email Id: info@aptech.ac,in

नोंदणीकृत कार्यालय : ॲप्टेक हाऊस, ए-६५, एम.आय.डी.सी., मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, संपर्क क्र. : ०२२-६८२८२३००, फॅक्स क्र. : ०२२-६८२८ २३९९ ई-मेल : info@aptech.ac.in वेबसाईट : www.aptech.worldwide.com

भागधारकाना सूचना इन्व्हेस्टर एज्यूकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड मध्ये शेअर्सच्या हस्तांतर करिता

(कंपनी अधिनियम २०१३ सहवाचता त्याची संबंधित नियमांनुसार)

निगम व्यवहार मंत्रालय द्वारे सुचित इन्व्हेस्टर एज्यूकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६ च्या नियम ६, जे ७ सप्टेंबर, २०१६ अमलात आला आणि २८ फेब्रुवारी, २०१७ पासून प्रभावी इन्व्हेस्टर एज्यूकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ऑथोरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) अमेंडमेंट रुल्स २०१७ असा सुधारित सदर नियम सहवाचता १६ ऑक्टोबर, २०१७ रोजी जारी केलेल्या सर्वसामान्य परिपत्रक १२/२०१७ (आयईपीएफ ऑथोरिटी कडे शेअर्स ची हस्तांतर) ला अनुसरुन कंपनीचे भागधारकांना याद्वारे सूचना देण्यात येते.

सदर नियम/सुधारणा नुसार सर्व शेअर्स ज्याच्या संदर्भात ७ (सात) क्रमवार वर्षे किंवा अधिक करिता लाभांश प्रदान केलेले नाही किंवा भागधारकांदारे टावा केलेले नाही हे इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीए) मध्ये हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

म्हणुन, सर्व संबंधित शेअर्स च्या संदर्भात ज्यांच्या वित्तिय वर्ष २०१५–२०१६ पासून मागील सात वर्षे करिता लाभांश न प्रदान केलेले / दावारहित आहे हे सदर नियमानसार आयङपीएफ च्या डिमॅट खाते मध्ये हस्तांतरित करणे आवश्यक आहे. कंपनीचे कंपनीच्या वेबसाईट वर नावे आणि फोलिओ क्रमांक सह

भागधारकांचे संपूर्ण तपशील अपलोड केला आहे. संबंधित भागधारकांना एक वैयक्तिक सूचना पाठविण्यात येत आहे. त्यानुसार अशा अप्रदान/दावारहित लाभाषांच्या दावा करण्यासाठी ठरविलेले दिनांक ०२ मार्च, २०२३ आहे. जर संबंधित भागधारकांकडून दावारहित लाभाशांच्या संदर्भात कायदेशीर दावा न प्राप्त झाल्यास तर कंपनी आयईपीएफ खातेमध्ये समभागांच्या हस्तांतराच्या नियमांच्या आवश्यकानुसार अनुपालन करण्यासाठी नियमामध्ये विहित प्रक्रियानुसार आयर्डपीएफ खाते मध्ये हस्तांतरित करण्यासाठी ठरलेल्या ३० दिवसांच्या आत हस्तांतर करेल. परिचलन कार्यक्षमतेसाठी संबंधित धारकांना अप्रदानित लाभांशांसाठी दावा करण्यासाठी विनंती आहे.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, जर कंपनीकडे तुमच्या द्वारे १५ मार्च, २०२३ पर्यंत कोणत्याही पत्र न मिळाल्यास तर, (ए) प्रत्यक्ष स्वरुपात असलेले सर्व शेअर्स रद्द केला जाईल आणि नियमांमध्ये विहित प्रक्रियेनुसार ठरविलेले दिवसांपूर्वी आईपीएफ ऑथोरिटी च्या नावे एक हकदार पत्र जारी करेल, डिमॅटरेलियलाझ्ड केला जाईल आणि हस्तांतरित केला जाईल, आणि (बी) डीमॅट स्वरुपात असलेले सर्व शेअर्स नियमांमध्ये विहित प्रक्रियेनुसार ठरविलेले दिवसांपूर्वी एका निगम कार्यद्वारे आईपीएफ ऑथोरिटी कडे रितसर हस्तांतरित केला जाईल.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ कडे हस्तांतर झालेल्या शेअर्स सह (राईट इश्यू वगळता) अशा शेअर्स व उपार्जित सर्व लाभ, काही असल्यास, हे सर्व नियमांमध्ये विहित प्रक्रिया नुसार आयईपीए ऑथोरिटी कडून परत दावा करता येईल आणि कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही. सदर बाबीमध्ये कोणत्याही स्पष्टीकरणासाठी भागधारकांनी कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर एजंट मे. केफिन टेक्नालोजीस लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, गचीबावली, तेलंगण-५०००३२, हैदराबाद, टेलि. क्र. : १८०० ३०९ ४००१, ई-मेल einward.ris@kfintech.com येथे संपर्क साधावा.

सदर सूचना कंपनीचे वेबसाईट, म्हणजेच https://www.aptech-worldwide.com आणि तसेच www.bseindia.com आणि https://www.nseindia.com वर सुध्दा पाहता येईल.

ॲप्टेक लिमिटेड साठी

...प्रमाणपत्र धारक

....प्रमाणपत्र कर्जदार

ए. के. बियानी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : १३ मार्च, २०२३

> नि. क्र.१५ रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/डीआरटीचा सूचना फलक विक्री उद्घोषणा

वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय, मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १

एमटीएनएल भवन, २रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क,कुलाबा, मुंबई ४०० ००५.

आर.पी. क्र. १०७ सन २०२१ दिनांक: ६.३.२०२३

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टु बँक ॲण्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या द्सऱ्या परिशिष्टाच्या

विरुध्द

नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा बँक ऑफ इंडिया

मे. धुम्रकेतु टेक्स्टाईल्स आणि अन्य

१. मे. धुम्रकेतु टेक्स्टाईल्स, प्रोप्रायटरी फर्म

- २. सौ. गीताबेन भरतकुमार पटेल, मे. धुम्रकेतु टेक्स्टाईल्सच्या एकमेव प्रोप्रायटर,
- ३. श्री. गिरिष कांतिलाल पटेल, सर्व तीन प्रतिवादींचा पत्ता आहे:
- i) प्लॉट क्र. १०, जलाराम नगर-३, सोसायटी मॉडेल टाऊन, परवत पटिया, सुरत-३९५०१०.
- ii) १७, शांती विहार सोसायटी, मागोब, ताल-८४, तालुका, जिल्हा सुरत-३९४२११.
- iii) एस २१-२२, सिलिकॉन शॉपर्स उधना, सुरत ३९४२११.
- iv) प्लॉट क्र. ०४, गट क्र. ५९, नवपाडा, नंदुरबार-४२५४१९, महाराष्ट्र.

ज्याअर्थी, सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ।, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. **२,६६,९०,६१७.००** च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. ३२० सन २०१७ मधील वसुली प्रमाणपत्र काढले आणिवसुली प्रमाणपत्र/हुकूमानुसार रु. ६,४६,७९,७१३.६० (रुपये सहा कोटी शेहेचाळीस लाख एकोणऐंशी हजार सातशे तेरा आणि पैसे साठ मात्र) सह एकत्रित पुढील व्याज, खर्च आणि प्रभाराची रक्कम वसुलीयोग्य आहे.

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी १३.०४.२०२३ रोजीस रु. ६,४६,७९,७१३.६० (रुपये सहा कोटी शेहेचाळीस लाख एकोणऐंशी हजार सातशे तेरा <mark>आणि पैसे साठ मात्र)</mark> सह त्यावरील खर्च आणि व्याज ही रक्कम थकीत आहे.

१. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत <mark>१३.०४.२०२३ रोजी दु. ०२.०० ते दु</mark>. **०३.००** दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने** विकली जाईल आणि बोली मे. सी? इंडिया प्रा. लि., ची वेबसाईट https://www.bankeauction.com मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. संपर्क व्यक्तीः श्री. हरीष गोवडा, मोबाईल क्र. ९५९४५९७५५५ र्डमेल: support@bankeauction.com

पुढील तपशिलांसाठी संपर्कः श्री. अभिषेक कटियार, मोबा.: ८५७४७९२२९३.

- . खालील परिशिष्टात वर्णन नमूद केल्यानुसार वरील नावाच्या प्रतिवादी यांच्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संच/मिळकतीसमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत.
- . परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थेकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चांसह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.
- ४. विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली. संपादन किंवा कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.
- जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

६. ख	६. खालील तपशिलानुसार मालमत्तेचा लिलाव सचप्रमाणे केला जाईलः							
अ. क्र.	मिळकतीचे वर्णन	निरिक्षणाची तारिख	राखीव किंमत	इअर रक्कम	बोली वाढ			
१	गाव नवपाडा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र येथे स्थित गट क्र. ५९/१. प्लॉट क्र. १.	0७.0४.२०२३	₹. ५४,७५,०००/-	₹. ८ ×19 600/-	₹.			

- ७. कोणत्याही संचाचे सर्वोच्च बोलीदारांना खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली
- ८. तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन प्रस्तावासह **संचान्सार इअर** ही आरटीजीएस/एनईएफटी ने मुंबई येथील प्रमाणपत्रधारक बँकेच्या खाते क्र. ०१५४९०२०००००३३, एसएआरएम शाखा, ७०-८०, महात्मा गांधी रोड, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, फोर्ट, मुंबई-४००००१, आयएफएससी कोड नं. BKID000014 येथे जमा करावी. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याच्या पुराव्याच्या साक्षांकित छायाप्रती अपलोड करव्यात. एकापेक्षा जास्त मिळकतीसाठीचे प्रस्ताव वेगवेगळे करावेत. इअर आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ११.०४.२०२३ रोजी द. ४.३० पर्यंत. मिळकतीचे प्रत्यक्ष निरीक्षण मिळकतीच्या ठिकाणी ०७.०४.२०२३ रोजी स. ११.०० ते दु. ४.३०
- 🔾 इच्छुक बोलीदारांना वरील परि. ८ मध्ये नमुद वरील सदर खात्यामध्ये एकदा जमा केलेली इअर काढुन घेण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अयशस्वी बोलीदारांची इअर ही संबंधित बँकेद्वारे अशा बोलीदारी नमुद केलेल्या खाते क्रमांकावरच लिलाव संपल्यावर परत करण्यात
- १०.पॅन कार्डची प्रत, पत्ता पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत व जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे.
- ९१. केवायसी दस्तावेज म्हणजेच पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा, इमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि घोषणेसह मूळ सही केलेली लिलाव बोली प्रपत्राची प्रत्यक्ष प्रत ११.०४.२०२३ रोजी किंवा पूर्वी साय. ४.३० पर्यंत वसूली अधिकारी-।, कर्ज वसूली न्यायाधिकरण-१ मुंबई यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास बोली नाकारण्यात येईल. १२.यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेची २५% रक्कम पुढील बँकेच्या कामकाजाच्या दिवशी सं.
- ४.३० पर्यंत वरील परि.-८ प्रमाणे सदर खात्यात भरावी लागेल.
- १३. खरेदीदारांनी **अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी**, जर १५ वा दिवस **रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस** असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या बँकेच्या कामाच्या दिवशी वरील दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त खरेदीदारांनी रिजस्ट्रार, डीआस्टी-I, मुंबई यांच्या नावे डीडीमार्फत जमा करावी. रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी, डीआस्टी-। यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल
- १४.विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.
- १५. अयशस्वी बोलीदारांची इअर लिलाव समाप्त झाल्यावर संबंधित बँकेद्वारे अशा बोलीदारांनी नम्द केलेल्या खाते क्रमांकावरच फक्त परत
- १६.मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' विकली जाईल.
- १७. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पढे ढकलण्याचे अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.
- १८.जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही त्रटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील.

	- 0 /		•	
संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या	मिळकतीवरील	मिळकत ज्यास बांधील	मिळकतीवर करण्यात आलेले
क्र.	मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या	निर्धारित कर	आहे अशा अन्य	कोणतेही दावे आणि त्यांच्या स्वरुप
	व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही		कोणत्याही भारांचे	व मूल्याबाबत अन्य कोणतेही ज्ञात
	व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या		तपशील	तपशील
	मिळकतीचे वर्णन			
१	7	3	8	ų
٤.	गाव नवपाडा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र येथे	उपलब्ध नाही	गहाण मिळकत	उपलब्ध नाही
	स्थित गट क्र. ५९/१, प्लॉट क्र. १.			

मंबई येथे माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर ६ मार्च. २०२३ रोजी दिले



(आशु कुमार) वसली अधिकारी. डीआरटी-।, मुंबई

सही /

जाहीर सूचना

मी/आम्ही, अमित व्ही मोदी, खालील समभाग शेअर्स चे धारक/संयुक्त धारक असून खालील नमूद तपशीलानूसार सदर समभाग शेअर्स करिताचे

शेअर प्रमाणपत्र हे गहाळ/हरवले आहे.

अनु	कंपनी	फोलिओ	धारकाचे	शेअर्सची	शेअर्सचे
क्र.	नाव	क्रमांक	नाव	संख्या	दर्शनी मूल्य
१	पौषाक लिमिटेड	००१३५९४	वसंतराय मोदी एचयुएफ	१६	१६०

जनतेच्या सभासदांना याद्वारे कळवण्यात येते की आम्ही प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्राकरिता कंपनीला अर्ज दिला आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांना सापेक्ष दावा किंवा आक्षेप असल्यास कंपनीला वैध दस्तावेजांसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ३० दिवसांत नोंदणीकृत कार्यालय येथे पौषाक लिमिटेड, ॲलेंबिक रोड, वडोदरा, गुजरात–३९०००३ येथे , द्र: ०२६५ २२८०५५०/२२८०८८० वर कळवावे.

जर वरील सदर कालावधीमध्ये वैध आक्षेप प्राप्त न झाल्यास कंपनी वरील उल्लेखित समभाग शेअर्स करिता प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल.

नाव: अमित वसंतराय मोदी

पत्ता ; १७०४, पंचरत्न, ऑपरा हाऊस, मुंबई ४००००४ दिनांक: १४/०३/२०२३

जाहीर सूचना

मी/आम्ही, अमित व्ही मोदी, खालील समभाग शेअर्स चे धारक/संयुक्त धारक असून खालील नमूद तपशीलानूसार सदर समभाग शेअर्स करिताचे शेअर प्रमाणपत्र हे गहाळ/हरवले आहे.

अनु क्र.	कंपनी नाव	फोलिओ क्रमांक	धारकाचे नाव	शेअर्सची संख्या	शेअर्सचे दर्शनी मूल्य
१	जे बी केमिकल ॲन्ड फार्मासिटिकल्स	डी००१६६०	दमयंती व्ही मोदी	3030	६०६०

जनतेच्या सभासदांना याद्वारे कळवण्यात येते की आम्ही प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्राकरिता कंपनीला अर्ज दिला आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांना सापेक्ष दावा किंवा आक्षेप असल्यास कंपनीला वैध दस्तावेजांसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ३० दिवसांत नोंदणीकृत कार्यालय येथे निलम सेंटर बी विंग ४था मजला, हिंद सायकल रोड, वरळी, मुंबई ४०००३० येथे , दूर: ०२२ ३०५१२००/५०० वर कळवावे.

जर वरील सदर कालावधीमध्ये वैध आक्षेप प्राप्त न झाल्यास कंपनी वरील उल्लेखित समभाग शेअर्स करिता प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल. नाव: अमित वसंतराय मोदी

पत्ता ; १७०४, पंचरत्न, ऑपरा हाऊस, मुंबई ४००००४ दिनांक: १४/०३/२०२३

जाहीर सूचना

मी/आम्ही, अमित व्ही मोदी, खालील समभाग शेअर्स चे धारक/संयुक्त धारक असून खालील नमूद तपशीलानूसार सदर समभाग शेअर्स करिताचे शेअर प्रमाणपत्र हे गहाळ/हरवले आहे.

अनु क्र.	कपनी नाव	फोलिओ क्रमांक	धारकाचे नाव	शेअसेची संख्या	शेअसेचे दर्शनी मूल्य
१	अंबुजा सिमेंट्स	डी०९९८०	१. दमयंती व्ही मोदी २. अमित व्ही. मोदी ३. वसंतराय व्ही. मोदी	3000	६०००

जनतेच्या सभासदांना याद्वारे कळवण्यात येते की आम्ही प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्राकरिता कंपनीला अर्ज दिला आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांना सापेक्ष दावा किंवा आक्षेप असल्यास कंपनीला वैध दस्तावेजांसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ३० दिवसांत नोंदणीकृत कार्यालय येथे अंबुजा सिमेंट्स, अदानी कॉर्पोरेट हाऊस, शांतीग्राम, वैष्णोदेवी सर्कलजवळ, एस जी हायवे, अहमदाबाद, गुजरात-३८२४२१ येथे , दूर: ०२७९५-२२११३७-२३२०६६ वर कळवावे. जर वरील सदर कालावधीमध्ये वैध आक्षेप प्राप्त न झाल्यास कंपनी वरील उल्लेखित समभाग शेअर्स करिता प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल. नाव: अमित वसंतराय मोदी

पत्ता; १७०४, पंचरत्न, ऑपरा हाऊस, मुंबई ४००००४

...प्रतिवादी

दिनांक: १४/०३/२०२३

जाहीर सूचना यांच्या न्यायालयात

संक्षिप्त वाद क्र. ३७६ सन २०२१

(दिवाणी प्रक्रिया संहिताच्या आदेश

XXXVII अन्वये)

स्टेट बँक ऑफ इंडिया

१. मे. आय डिझाईन्स

(उपरिनामित प्रतिवादी)

ज्यांचा पत्ता आहे -

पश्चिम-४०० ६०१

श्री. मीर अल्ताफ हस्सेन आबेदी

सीएचएसएम, ब्रिंदावन सो., ठाणे

खो. क्र. ३३, बिल्डिंग नं. ५९-ए. बी

माजीवाडा, ठाणे पश्चिम-४०० ६०१.

गोविंदराम सीएचएस, बिंद्रावन कॉम्प्लेक्स,

ज्याअर्थी. वादींनी सन्माननीय

न्यायाधीश श्रीमती डी.ए. डोईफोडे मॅडम

समोर रु. ३,५७,७३३/- (रुपये तीन

लाख सत्तावन्न हजार सातशे तेहतीस

मात्र) आणि पुढील व्याज ह्या साठी दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश

XXXVII अन्वये तुमच्या विरुध्द एक वाद

दाखल केला आहे. तुम्हाला याद्वारे ह्या

बजावणीपासून दहा दिवसात तुमच्या वतीने

हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येते,

कसर केल्यास अशा दहा दिवसांच्या

समाप्तीनंतर कोणत्याही समयी वादी रु.

३,५७,७३३/- (रुपये तीन लाख

सत्तावन्न हजार सातशे तेहतीस मात्र) व

विनंती केलेल्या व अशा खर्चासाठीची रक्कम व नामदार न्यायालय आदेश देईल अशा

कोणत्याही व्याजासह एकत्रित रकमेसाठी

तर त्यानंतर वादी तुमच्यावर निर्णयासाठी

एक समन्स बजावतील ज्याच्या

सुनावणीच्या वेळी तुम्ही नामदार

परवानगी माग शकतात.

शिक्क्याने दिले.

न्यायालयाकडे वादाचा बचाव करण्याची

नामदार न्यायालयाला पटवून दिले की,

गुणवत्तेवर वादाचा बचाव होऊ शकतो

किंवा तम्हाला बचाव करु देण्याची अनमर्त

देणे कसे संयुक्तिक ठरेल तर तुम्हाला बचाव

माझ्या हस्ते व ह्या नामदार न्यायालयाच्य

आदेशावरुन,

अधिक्षक (न्यायीक शाखा)

दिवाणी न्यायाधीश (क. स्त.), ठाणे

सही/

करण्याची परवानगी मिळू शकेल.

प्रतिज्ञापत्र किंवा अन्य प्रकारे तुम्ही

बोलीदाराची जबाबदारी राहील.

जर तुम्ही तुमच्यावतीने हजर झालात

एक हकूम मिळवण्यास हक्कदार असतील.

दकान क्र. ४, बिल्डिंग १४, गंगा पंचवटी

तर्फे त्यांचे प्रोप्रायटर

मे. आय डिझाईन

ओडब्ल्यू क्र. एमडीआरटी-२/१०८/२०२३ दिनांक ०१/०३/२०२३ रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे आणि प्रकाशन/

डीआरटीचा सूचना फलक विक्री उद्घोषण वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय

कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई- ४००००५ दिनांक: ०६.०३.२०२३ रिकव्हरी ऑफ डेब्टस् ॲण्ड बँकरप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या

नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा कॅनरा बँक, (सिंडिकेट बँक).

मे. स्प्रिंग फिल्ड ऑर्गेनिक्स (इंडिया) प्रा. लि. आणि अन्य.. प्रक - १: मे. स्प्रिंग फिल्ड ऑर्गेनिक्स (इंडिया) प्रा. लि.,कार्यालय क्र. ६, प्रशांत, १४५-बी. एस. व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६

प्रक - २: श्री. किशोर के. दलाल, कार्यालय क्र. ६, प्रशांत, १४५-बी. एस. व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६. प्रक - ३: सौ. मिता अमर सिंग, फ्लॅट क्र. ६०२, बी विंग, ग्रीन फिल्ड, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

प्रक -४: सौ. कल्पना किशोर दलाल,कार्यालय क्र. ६, प्रशांत, १४५-बी. एस. व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई ४०००५६. ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसूली न्यायाधिकरण क्र.॥, मुंबई यांनी प्रमाणपत्र कर्जदारांकडून व्याज आणि खर्चासह रु. ५७,१९,६३८.७६ च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. २३८ **सन २००५** मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुली प्रमाणपत्र/हुकूमाप्रमाणे रु. ५,८६,१४,०३८.०० **(विक्रीची**

आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. आणि ज्याअर्थी प्र. क. कडून रु. ५७,१९,६३८.७६ सह दंड आणि वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत अर्ज दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक

आधारे द.सा. १४% दराने पुढील व्याज ही रक्कम थकीत आहे. याद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत १८.०४.२०२३ <mark>रोजी दु. २.०० ते दु. ३.००</mark> दरम्यान (आवश्यक असल्यास बंद होण्यापूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केल्यास आपोआप विस्तार खंडासह) **ई-लिलावाने विकली जाईल आणि बोली मे**. सी-१ इंडिया प्रा. लि., प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार, फेज-२, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ३०१, गुरगाव, हरयाना, पिन: १२२०१५

यांची वेबसाईट मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. हेल्प लाईन क्र. +९१-१२४-४३०२०२०/२१/२२/२३/२४,

संपर्क व्यक्ती: (।) श्री. हरीष गोवडा-९५९४५९७५५५. पुढील तपशिलांसाठी संपर्क : <mark>श्री. पारितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक, मोबाईल: ८८२८३२८२९७</mark>.

१८.०४.२०२३ पर्यंत) ची रक्कम पुढील व्याज, खर्च आणि प्रभारासह एकत्रित वसुलीयोग्य आहे.

आर. पी. क्र. ४०१/२०१७

खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र.क. च्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत.

परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर, विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्य खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल.

विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंव कोणतेही हितसंबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल.

जोडलेल्या परिशिष्टांतील विनिर्दिष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु ह्या उद्घोषणेमधील कोणत्याही तुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील

१. ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत रु. ९३,६०,००,०००/**– (रुपये व्याण्णव लाख साठ हजार मात्र)** २. ज्या रकमेने बोली वाढवायची ती **रु. १,००,०००/ – (रुपये एक लाख मात्र)** बोलीच्या रकमेवरून किंवा बोलीदारावरून कोणताही वाद झाला तर संच

पुन्हा विक्रीस ठेवला जाईल. १. सर्वोच्च बोलीदारांना तेव्हाच कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीवर अवलंबून असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपुरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार्य आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची.

. तमाम जनतेकडून याद्वारे सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. इअर रक्कम रु. ९,३६,०००/**- (रुपये नऊ लाख छत्तीस हजार मात्र)** ही कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्युल्ड बँकेच्या डिमांड डाफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद लिफाफ्यातील प्रस्ताव १२.०४.२०२३ रोजी साय. ४.३० पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. डिमांड डाफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. ४०१ सन २०१७ मध्ये वसली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरील रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर ही केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंतर अयशस्वी बोलीदारांना

ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा पुरावा, डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे **१२.०४.२०२३** रोजी सायं. ४.३० पर्यंत. मिळकर्तींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी १०.०४.२०२३ रोजी सायं. ४.३० रोजी स. १०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल.

- पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वत:च्या वतीने किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्या ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुरवठादार किंवा प्र.धा. बँकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी १२.०४.२०२३ रोजी सायं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-II, डीआरटी-II, मुंबईकडे सादर करावी. कसुर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.
- यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोली रकमेच्या २५% ही आर.पी. क्र. ४०१ सन २०१७ मध्ये वसूली अधिकारी डीआरटी-II, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या खाते क्र. ३००४३२५३८९०, स्टेट बँक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये आरटीजीए/ एनईएफटीच्या मार्गाने थेट जमा करणे आवश्यक आहे.
- एकदा बोली सादर केल्यावर ई-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करुन ई-लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास शासनाकडे जप्त करण्यात येईल.
- खरेदीदारांनी **अंतिम बोली रकमेची ७५% उर्वरित रक्कम** मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून **१५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी, जर १५ वा दिवस** रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसानंतर पहिल्या बँकेच्या कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या विहित पद्धतीने प्रदान करावी. वरील व्यतिरिक्त, खरेदीदारांना रिजस्ट्रार, डीआरटी-॥, मुंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/ - पर्यंत २% दराने वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥ यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल. विहित मुदतीत प्रदानात कसूर केल्यास, विक्री खर्च बाजूला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील. विक्रीची नव्याने उद्धोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराने अंतिम बोली किंमत आणि त्यानंतर विकली जाईल ती किंमत यामध्ये फरक असल्यास तो भरुन देणे बंधनकारक आहे.

मिळकत "जसे आहे जेथे आहे तत्त्वाने" आणि "जे आहे जसे आहे तत्त्वाने" विकली जाईल. कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही समयी लिलाव पुढे ढकलण्याचे

अधिकार निम्नस्वाक्षकारांनी राखून ठेवलेले आहेत.

मिळकत किंवा तेथे सह-मालकांच्या व सह-मालक म्हणून अन्य तिच्या कोणत्याही कोणत्याही व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या हिश्श्यावर कोणत्याही स्वरुप व मूल्याबाबत अन्य मिळकतीचे वर्णन निर्धारित महसूर भारांचे तपशीत कोणतेही ज्ञात तपशील फ्लॅट धारक क्र. ६, पहिला मजला, प्रशांत को-ऑपरेटिव्ह उपलब्ध गहाण उपलब्ध हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, अरविंद कॉलनी, १४५-बी. मिळकत नाही एस.व्ही. रोड, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई- ४०००५६

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ०६ मार्च. २०२३ रोजी दिले



वस्ली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई

सुनिल के. मेश्राम

DSB State Bank of India

शाखा - स्ट्रेस्ड ॲसेटस् मॅनेजमेंट ब्रांच - ॥ रहेजा चेंबर्स, तळमजला, विंग - बी,

फ्री प्रेस जर्नल मार्ग. निरमन पॉईंट. मंबई-xoo o२१ फोन क्र. :०२२-२२०४०५३९/४१६११४०९, ई-मेल आयडी : team4.15859@sbi.co.in

प्राधिकृत अधिकाऱ्यांचे तपशील :- मोबाईल क्र. ९९९९४००१८४ लॅण्डलाईन क्र. (कार्यालय) : ०२२-२२०४०५२९/४१६११४०९

परिशिष्ट-IV-ए (नियम ८(६) ची परंतुके पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या नियम ८ (६) अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्री करीता ई लिलाव विक्री सचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सचना यादारे देण्यात येते की. खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनको म्हणन (स्टेट बँक ऑफ इंडिया) कडे

गहाण/प्रभारीत आहे, जिचा (प्रत्यक्ष कब्जा प्राप्तीकरीता आदेश) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती ''**जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जसे** आहे तत्वाने आणि जे काही आहे तथे आहे तत्वाने'' ३१.०३.२०२३ रोजीस विकण्यात येणार आहे. बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत) प्रभारित मिळकतीच्या लिलाव येथील खालील विनिर्दिष्ट अटीवर करण्यात येणार आहे.

कर्जदारांचे नाव	व	हमीदार(रां) चे नाव	जिच्या वसुर	जिच्या वसुलीकरिता मिळकती विकल्या जाणार		गर आहेत ती
				थकबाकी र	रक्कम	
मे. युनाईटेड शेल्टर्स प्रायव्हेट लि	नमिटेड वैयक्तीव	ह हमीदार :		१३.०३.२०२	३ रोजी	
१४०४, आर्केडिया बिल्डिंग १९	५, एनसीपीए मार्ग, <mark>श्री. निइ</mark>	प्रारअली एस मकनोजिया	रु. २९	रु. २९,९८,२४,७३६ /- + २७.०२.२०२० पासून		
निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१	श्री. इम	रान निझारअली मकनोजिया	1	त्यावरील व्याज + खर्च आणि परिव्यय		
		हसिन एन मकनोजिया		गणी सूचना तारीख:	- १३.०३.२०	20
	सौ. मुम	ताझ निझारअली मकनोजिया				
	सौ. करि	रेमा निझारअली मकनोजिया				
	कॉर्पोरेट	: हमीदार <u>:</u>				
	मे. युनाः	ईटेड इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटे	ड			
	0 0; 1		2 %		0	

नामाधिकार विलेखधारकाचे	मिळकतीचे वर्णन	ई-लिलावाची	राखीव किंमत / (इअर)/बोली	मिळकतीच्या निरीक्षणाची
नाव		तारीख आणि वेळ	वाढविण्याची रक्कम	तारीख आणि वेळ
मे. युनाईटेड इस्टेट्स	हिल रोड, बांद्रा(पश्चिम) मुंबई-	तारीख:-	राखीव किंमत	२१.०३.२०२३
प्रायव्हेट लिमिटेड	४०००५० च्या जंक्शनवरील बँड	३१.०३.२०२३	रु. ६४.४० कोटी	स. ११.०० ते
श्री. निझारअली एस	स्टॅन्ड, सीटीएस क्रमांक बी ५६२ व	वेळ:- स. ११.०० ते	ज्याच्या खाली मालमत्ता विक्री होणार नाही	सायं. ४.०० वा.
मकनोजिया	बी५६६ बी आणि सीटीएस क्रमांक	3	इसारा अनामत रक्कम (इअर)	
सौ. मुमताझ एन मकनोजिया	बी५६० बी ५६१ भाग येथील रिक्त	,	राखीव किंमतीच्या १०% म्हणजे	
सौ. करिमा एन मकनोजिया	धारक मुक्त प्लॉट.	अमर्याद विस्तारांसह	रु. ६,४४,००,०००/-	
	मोजमापीत ८५८.६० चौ मी		बोली वाढविण्याची रक्कम	
			५०,००,०००/-	
			40,00,000/-	

*सावधान: ही नोंद घ्यावी की सदर ई-लिलाव हा ''जे आहे जेथे आहे तत्वाने, जे आहे जेते आहे तत्वाने आणि जे काही आहे तेथे आहे तत्वाने करण्यात येणार आहे'' इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी लिलावाच्या वेळेपूर्वी पूरेशा आगाऊ त्यांच्या ग्लोबल इएमडी वॉलेटमधून ऑनलाईन माध्यमाने आमचे सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लि.चे ई-लिलाव वेबपोर्टल https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index/jsp मध्ये नोंदणी मार्फत इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. ग्लोबल इएमडी वॉलेटमध्ये इअर रक्कम उपलब्ध नसल्यास सिस्टम बोलीसाठी परवानगी देणार नाही. नोंदणी, केवायसी दस्तावेजांची पडताळणी आणि ग्लोबल इएमडी बॅलेट मध्ये इअरचे हस्तांतर लिलावापुर्वी प्रेशा आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. इच्छक बोलीदार ई-लिलाव बंद होण्यापूर्वी एनएसटीसीकडे पूर्व बोली इअर जमा करू शकतात. पूर्व बोली इअरचे क्रेडिट हे एमएसटीसीच्या बँक खात्यामध्ये प्रदानाची पावती प्राप्त झाल्यानंतर आणि ई-लिलाव वेबसाईटमध्ये अशी माहिती अपडेट झाल्यावरच देण्यात येईल. याला बँकिंग प्रक्रियेनुसार काही वेळ लागू शकतो आणि त्यामुळे बोलीदारांनी त्यांच्या हितार्थ शेवटच्या मिनिटाच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी पुरेशा आधी पूर्व बोली इअर रक्कम सादर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तेथे कोणताही बोजा प्राधिकृत अधिकाऱ्यांना माहिती नाही. तथापि इच्छुक बोलीदारांनी संबंधित कार्यालय/विभागाकडून मिळकतीवरील भारांच्या संदर्भात रितसर तपास आणि त्यांची स्वत:ची चौकशी करणे आवश्यक आहे. सर्व सांविधिक/असांविधिक थकबाकी, कर, दर, निर्धारण, प्रभार, शुल्क इ. कोणतेही प्राधिकरण किंवा कोणाचीही देणी ही फक्त यशस्वी

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोची वेबसाईट www.sbi.co.in आणि https://www.mstcecommerce.com/ auctionhome/ibapi/index/jsp मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

सरफैसी ॲक्ट अंतर्गत १५ दिवसांची सांविधिक विक्री सुचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दींच्या अंतर्गत आवश्यक नुसार १३.०३.२०२३ दिनांकीत कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना ही सूचना आहे

दिनांक : १४.०३.२०२३ प्राधिकृत अधिकारी, ठिकाण : मुंबई स्टेट बँक ऑफ इंडिया Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

		Security Interest Act, 2002 (The Act)		
S. No.	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA(C)	Outstanding Amount (Rs.) (D)
1	LOAN ACCOUTN NO. HHLMUS00018761 1. HITESH KANTIBAI KHATRI ALIAS HITESH K KHATRI 2. PORNIMA HITESH KHATRI	FLAT NO 108, ON THE FIRST FLOOR. IN THE 'B' WING, HAVING AREA ADMEASURING 610 SQ. FT. BUILT UP AREA EQULVALENT TO 56.69 SQ. MTRS., BUILT UP AREA IN THE BUILDING KNOWN AS ~ RAJ CASTLE" CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, APARTMENT LYING AND BEING AT CTS NO. 1271-C, I. C, COLONY NR. ST FRANCIS HIGH SCHOOL BORIVALI WEST MUMBAI 400103, AT VIIL I AGE FKSAR TAI LIKA BORIVALI		Rs. 2,04,76,287.81 (Rupees Two Crore Four Lakh Seventy Six Thousand Two Hundred Eighty Seven and Paise Eighty One only) up to 16.02.2023

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has peen classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of

in view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as s available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private

treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either

by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor

Place:MUMBA

For Edelweiss Asset Reconstruction Company Limited (Trustee EARC Trust SC - 439)



GS Mahanagar Co-op. Bank Ltd. (Scheduled Bank) Registered office :- Hiramani Super Market BLD, Dr. B.A. Road, Lalbaug, Mumbai-400012. Tel. No. - (022) 68860826 / 68860837, Email - recovery@mahanagarbank.com

SYMBOLIC POSSESSION NOTICE

The undersigned being the authorized officer of GS Mahanagar Co-Op. Bank Ltd. under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued a demand notice upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein as on 10/03/2023 in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on the below mentioned dates.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of GS Mahanagar Co-Op. Bank Ltd for an amount mentioned as under & interest thereon.

Sr. No.	Name of Borrower	Branch Name & Loan A/C No.	Description of Property	Date of Demand Notice	Date of Possession	Receivable Amt. + Further interest.
1	BORROWER:- M/s.Ovee Transport Service. (Prop:- Mr.Krishana Kondibhau Gopale) SURETY:- 1) M/s.K.B.Gopale Transport Services (Prop:-Mr.Kondaji alias Kondibhau Bhikaji Gopale), 2) M/s.Sachin Transport (Prop:- Mr.Sachin Ramdas Gopale), 3) M/s. Gopale Goods Transport (Prop:- Mr.Ramdas Bhikaji Gopale), 4) Mr.Kailash Dagdu Bacche.	Ghatkopar EMIHYP/30	Flat No.304,area adm.550 sq.ft,equivalent 51.09 sq.mtrs., Built-up, 3rd floor, A-Wing, "DNS Villa", Society known as "DNS VILLA CO-OPRETIVE HOUSING SOCIETY LTD", R.B. Kadam Marg, Bhatwadi, Ghatkopar(W),Mumbai-400 084, Constructed On City Survey Nos.28 and 28/1 to 28/48,City Survey Nos. 27,27/21 to 28/32 and City Survey No.26 Hissa No.6(Part) & City Survey No.28/49 City Survey No.28/49 City Survey Nos.27/11 to 27/20, Situated at Village Kirol, Tal. Kurla. Dist. Mumbai., in the name of Mr. Kondaji Bhimaji Gopale.	06/12/2022 13(2)	10/03/2023 Symbolic Possession	Rs. 16,33,726/- (As on 30/11/2022)

Date: 14/03/2023 **Authorised Officer** Place : Mumbai GS Mahanagar Co-Op. Bank Ltd. (Scheduled Bank)

OW. No. MDRT- 2/106/ 2023

REGD. A / D /DASTI / AFFIXATION / BEAT OF DRUM & PUBLICATION / NOTICE BOARD OF DRT **SALE PROCLAMATION**

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I, DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai.

R. P. No. 477/2016 Dated: 06.03.2023

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX

ACT, 1961, READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993. Bank of India, ARM Service Branch Certificate Holders

V/s.

M/s. Pooja Plastic Industries & Ors. **Certificate Debtors** CD-1: M/s. Pooja Plastic Industries, a Partnership firm of Mrs. Laxmi Shankar Yadav and Mr. Arvind Kumar Yadav.

having its office at C/2, Jawahar Nagar, S. V. Road, Goregaon (W), Mumbai-400 062. CD-2: Mrs. Laxmi Shankar Yadav, Partner of M/s. Pooja Plastic Industries

having address at C/2, Jawahar Nagar, S. V. Road, Goregaon (W), Mumbai-400 062.

CD-3: Mr. Arvind Kumar Yadav, Partner of M/s. Pooja Plastic Industries having address at C/2, Jawahar Nagar, S. V. Road, Goregaon (W), Mumbai-400 062.

CD-5: Mr. Dinesh Kumar Yadav, residing at Plot No. 9, Room No. 404, Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane-401 107. CD-6: Mr. Ajit Kumar Yadav, residing at Shop No.1, Shanghani Tower, Mira Road (E), Dist. Thane-401 107.

WHEREAS Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. II Mumbai has drawn up the Recovery Certificate in Original Application No. 112/2008 for recovery of ₹ 26.21.257.29 with interest from the Certificate Debtors and a sum of ₹ 78.86.936.29 (upto the date of Sale i. €

18.04.2023) is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree And whereas the undersigned bas ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate And whereas a sum of ₹ 26,21,257.29 along with pendent-lite and further interest @ 12% from the date of filing of application i. e. 29.02.200

till payment and / or realization from CDs. Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold on 18.04.2023 between 02.00 P. M. tr 03.00 P. M. (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. e-procurement Technologies Ltd., https://drt.auctiontiger.net having address at B-704, Wall Street-II, Opp. Orient Club, Near Gujarat Collage, Ellis Bridge, Ahmedabad 380 006, Gujarat (India) Phone No:

079-40270594 / 596 / 598 / 568 / 557, 07940230841 / 844 / 806/813 / 814 / 815 / 818 For further details contact: Mr. Ravindra More, Mob. No. +91 9773669194 The sale will be of the property of the C. D above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the

said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot / property The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of a portion o he property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down

given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs have been paid to the undersigned. No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly, bid for acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the ules made there under and to the further following conditions.

the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof i

The Particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned

shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation. 1. The reserve price below which the property shall not be sold is ₹ 14.78.000/- (Rs. Fourteen Lakhs Seventy Eight Thousand Only)

2. The amount by which the bid is to be increased shall be ₹ 25.000/- (Rs. Twenty Five Thousand Only). In the event of any dispute arising to the amount of bid, or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction.

3. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline / acceptance

the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. 4. The Public at large is hereby invited to bid in the said E-Action. The offers in a sealed envelope along with demand draft / pay order of an Natioalized Bank / Scheduled Bank long with EMD Amount ₹ 1,47,800/- (Rs. One Lakhs Forty Seven Thousand Eight Hundred Only) should be deposited with the undersigned not later than by 4.30 p. m. on 12.04.2023. The demand draft / pay order should be drawn in favour of the "Recovery Officer, DRT-II, Mumbai in R. P. No. 477 of 2016. The above amount / demand draft / pay order shall be refunded to the

unsuccessful bidders after due verification / submission of KYC documents. Attested Photocopy of TAN / PAN card, Address Proof, Demand Draft / Pay Order shall be uploaded with the online offer, The last date for submission of online offers along with EMD and the other information / details is 12.04.2023 by 4:30 p. m. The Physical inspection of the properties may be taken between 10.00 a.m. and 5.00 p.m. w. e. f. 10.04.2023 at the property site.

5. The copy of PAN Card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding on their own behalf or o behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation / attorne of the company and the receipt / counter foil of such deposit should reach to the said service provider CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai on 12.04.2023 upto 4:30 p. m. In case of failur bid shall not be considered.

6. The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank working day by 4.30 P. M. in the form of demand draft / pay order in favour of the "Recovery Officer, DRT-II, Mumbai in R. P. No. 477 of 2016 or directly by way of RTGS / NEFT in the Account No. 30043253890 with State Bank of India, Fort Market Branch, Mumbai, IFSC Code No.

SBIN0005347 of Recovery Officer, DRT-II, at Mumbai. 7. Once the bid is submitted it is mandatory for the bidder (s) to participate in the bidding process of the e-auction by logging in on the e-auctio

agency portal, failing which the EMD shall be forfeited to the Government, if the undersigned thinks fit. 8. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 6 above In addition to the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above shall also deposit poundage fee with Recovery Officer-III @ 2% upto ₹ 1,000/- and 1% of the above sha the excess of said amount of ₹ 1,000/-through DD in favour of Registrar, DRT-II, Mumbai.

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersign thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfa or difference between his final bid amount and the price for which it is subsequently sold. The Property is being sold on "AS IS WHERE IS BASIS "AND "AS IS WHAT IS BASIS".

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without

lo. of Description of the Property to be sold with the names of the co-owners where Revenue Assessed upon the | Details of any other encumbrance | Claims, if any, which have been put forward to the property, an lots the Property belongs to defaulter and any other person as co-owners property or any part thereof to which property is liable any other known particulars bearing on its nature and value. Plot No. 72, 73, 74 at Survey No. 39/1, Unit No. 11, Adı 1. sq. ft. situated at Aliyali, Tal: Palghar, Dist: Thane

Given under my hand and seal of this 6th day of March. Not available Mortgaged Property Not available / Not known

> Sunil K. Meshram Recovery Officer, DRT- II, Mumba

GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE

The below mentioned borrowers have been issued notices to pay their outstanding amounts towards the facility against gold ornaments ("Facility") availed by them from F6 CAPITAL AND FINANCE PRIVATE LIMITED (F6CF). Since the borrowers have failed to repay their dues under the Facility, We are constrained to conduct an auction of the pledged Gold Ornaments on 27th March, 2023. In the event, any surplus amount is realised from this auction, the sum will be refunded to the concerned borrower and if there is a deficit post the auction, the balance amount shall be recovered from the borrower through appropriate legal proceedings. F6CF has the authority to remove any of the following amounts from the auction without prior intimation.

Further, F6CF reserves the right to change the Auction Date, without any prior notice. List of loan no. F6NP-22/23-01378 F6NP-22/23-01372 F6NP-22/23-01367F6NP-

22/23-01360 F6NP-22/23-01082 F6NP-22/23-01338 F6NP-22/23-01318 F6NP-22/23-01319 F6NP-22/23-01518 F6NP-22/23-01313 F6NP-22/23-01314 F6NP-22/23-01509 F6NP-22/23-01510 F6NP-22/23-01309 F6NP-22/23-01511 F6NP-22/23-01513 F6NP-22/23-01292 F6NP-22/23-01291 F6NP-22/23-01289 F6NP-22/23-01288 F6NP-22/23-01284 F6NP-22/23-01280 F6NP-22/23-01273 F6NP-22/23-01007 F6NP-22/23-01261 F6NP-22/23-01260 F6NP-22/23-01259 F6NP-22/23-01258 F6NP-22/23-01257 F6NP-22/23-01256 F6NP-22/23-01249 F6NP-22/23-01244 F6NP-22/23-00985 F6NP-22/23-01159 F6NP-22/23-01157 F6NP-22/23-01135 F6NP-22/23-01072 F6NP-22/23-01154 F6MHKLB-22/23-01239 F6MHKLB 22/23-01233 F6MHKLB-22/23-01234 F6MHKLB-22/23-01230 F6MHKLB-22/23-00931 F6MHKLB-22/23-01160 F6MHKLB-22/23-01161 F6MHKLB-22/23-01142 F6MHKLB-22/23-01087 F6MHKLB-22/23-01069 F6MHKLB-22/23-01050 F6MHKLB-22/23-01015 F6MHKLB-22/23-01026 F6MHKLB-22/23-01028 F6-22/23-02686 F6-22/23-02694 F6-22/23-02711 F6-22/23-02730 F6-22/23-02731 F6-22/23-02733 F6-22/23-02747 F6-22/23-02750F6-22/23-02764 F6-22/23-02780 F6-22/23-02786 F6-22/23-02790 F6-22/23-02797 F6-22/23-02798 F6-22/23-02816 F6-22/23-02824 F6-22/23-02836 F6-22/23-02838 F6-22/23-02839 F6-22/23-02840 F6-22/23-02842 F6-22/23-02843 F6-22/23-02847 F6-22/23-02848 F6-22/23-03023 F6-22/23-03033 F6-22/23-03037 F6-22/23-03048 F6-22/23-03061 F6-22/23-03064 F6-22/23-03076 F6-22/23-03079 F6-22/23-03088 F6-22/23-03090 F6-22/23-03091 F6-22/23-03098 F6-22/23-03099 F6-22/23-03101 F6-22/23-03113 F6-22/23-03120 F6-22/23-03122 F6-22/23-03123 F6-22/23-03125.

For further information, terms and conditions and getting registered to participate in the auction, interested parties may contact the F6CF through whatsapp number. Please note if the auction does not gets completed on the same day due to time limit the same will follow the subsequent days on the same

terms and condition. If the customer is deceased, all the conditions pertaining to will be applicable to his legal heirs.

Sd/ Date: 14.03.2023

For F6 CAPITAL AND FINANCE LTD. Place : Panvel, Raigad

Authorised Officer

SEII State Bank of India

Stressed Assets Management Branch-II ,Raheja Chambers, Ground Floor, Wing –B, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021 Tel No: 022-41611446, E-mail id: team3.15859@sbi.co.n Authorised Officer's Details:-Mobile No.9860676272/7259804950 Landline No. (Office):-022-41611446

[Appendix - IV - A[See Proviso to Rule 8(6)] [SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES]

E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets a E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged / charged to (State Bank of India) as secured creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of State Bank of India, the secured creditor will be sold on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS and "WHATEVER THERE IS" on 29.03.2023. The e-auction of the charged property/ies (under SARFAESI Act, 2002) for realisation of Bank's dues will be held on and on the terms and conditions specified here under

	Name Of Borrower(s)		Name of Guara	intor(s)	Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold	
M/s. Twinstar Industries Ltd, Registered Office -EL-178, Electronics Zone, T.T.C MIDC, Industrial Area, Mahape Navi Mumbai – 400 701				nirmal Mehta	Rs.17,30,09,518.65/- as on 05.06.202 interest there on+expenses & costs 06.06.2020 Demand Notice Date:-05.06	
	Names of Title Deed Holders/	Description of property/ies	Date & Time of e-Auction:	Reserve	Price and EMD Details :	Date & Time of Inspection property
	M/s. Twinstar Industries	situated at Plot No. EL178, TTC MIDC Industrial Area, Mahape,	Time: - from 11:00 a.m. to 4:00 p.m. with	Below which	e Price: Rs. 12.11 Crore In the property will not be sold Coney Deposit (EMD)10% of	21.03.2023 from 11.00 a.m. to
	Ltd (Borrower)	Navi Mumbai, Maharashtra 400701 admeasuring 3600 Sq. Mt	unlimited extensions of 10 Minutes each	the Reserve Price i. e. Rs. 1.21 Crore Bid Increment Amount: Rs.1,00,000/-		4.00 p.m.

*CARE: It may be noted that, this e-auction is being held on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS and "WHATEVER THERE IS" Intending Bidders / purchasers has to transfer the EMD amount through registration in our service provider M/s MSTC Ltd. e-auction web portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp through online mode in his Global EMD Wallet well in advance before the auction time. In case EMD amount is not available in Global EMD Wallet, system will not allow to bid. The Registration, Verification of KYC documents and transfer of EMD in Wallet must be completed well in advance, before auction. Interested bidder may deposit Pre-Bid EMD with MSTC before the close of e-Auction. Credit of Pre-Bid EMD shall be given to the bidder only after receipt of payment in MSTC's Bank account and updation of such information in the e-auction website. This may take some time as per banking process and hence bidders, in their own interest, are advised to submit the pre-bid EMD amount well in advance to avoid any last minute problem and nence blodders, in their own interest, are advised to submit the prival EMD amount well in advance to avoid any last minute problem. There is no encumbrance known to authorised officer. However, the intending bidder should make their own enquiry and due diligence regarding the encumbrance upon the property from respective offices / department. The payment of all statutory / non-statutory dues taxes, rates, assessments, charges, fees etc., owing to any authority or to anybody shall be the sole responsibility of successful bidder only For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India, the Secured Creditor's websites: www.sbi.co.in and https://ibapi.in, https://www.msteecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

This publication is also 15 days' notice to the Borrowers / Guarantors / mortgagors as required under provilettes (Enforcement) Rules, 2002.

Date: 13.03.2023

Place: Mumbel:

Authorized Office Place: Mumbai State Bank of India

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act real with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Financ Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:

Name of the Borrower(s)/	Demand Notice Date	Description of secured asset (immovable property)		
Guarantor (s)	& Amount	All that piece and parcel of the property being Flat No.		
Mr. Rameshchandra Umashankar Tivari, Mrs. Madhuri Ramesh Tiwari (Prospect No 880136)	09 - Mar - 2023 & Rs.14,03,894/- (Rupees Fourteen Lakh Three Thousand Eight Hundred Ninety Four Only)	/201, 2nd Floor , Carpet Area Admeasuring 303 Sq.Ft. and Super Built Up Area Admeasuring 454 Sq.Ft., Survey No.195, Comfort Residency Building No.4, Parasnath Nagari, Umroli East, Near Ideal City, Palghar, 401404, Maharashtra, India.		
Mr. Jayesh Ulhas Bhoite, Mrs. Jyoti Jayesh Bhoite (Prospect No.786435 & 946042)	09 - Mar - 2023 & Rs.15,43,299/- (Rupees Fifteen Lakh Forty Three Thousand Two Hundred Ninety Nine Only) vide Prospect No. 786435 and Rs.2,91,145/- (Rupees Two Lakh Ninety One Thousand One Hundred Forty Five Only) vide Prospect No. 946042	All that piece and parcel of the property being Flat No.802, With Carpet Area Admeasuring 337 Sq.ft. and Super Built Up Area Ad Measuring 595 Sq.ft., G-Wing Golden Valley, Badlapur, 421503, Maharashtra, India.		
Mr. Manish Bhishamdas Valecha, Mrs. Riya Manish Valecha (Prospect No 777715 & 940931)	09 - Mar - 2023 & Rs.27,63,077/- (Rupees Twenty Seven Lakh Sixty Three Thousand Seventy Seven Only) vide Prospect No.777717 and Rs.3,46,010/- (Rupees Three Lakh Forty Six Thousand Ten Only) vide Prospect No.940931	All that piece and parcel of the property being Flat No 604, With Carpet Area Admeasuring 588 Sq.ft. and Super Built Up Area Ad Measuring 828 Sq.ft. 61Th Floor, B Wing, Shivkanta Adai Aarambh, J.P.Harmony, Ambernath-E, Ambernath, 421506, Maharashtra, India.		
Mr. Ashrafali Mohamadyusuf Shah, Mrs. Hina Naz Ashrafali Shah, Moosa Textiles (Prospect No 777383)	07 - Mar - 2023 & Rs.33,41,110/- (Rupees Thirty Three Lakh Forty One Thousand One Hundred Ten Only)	All that piece and parcel of the property being Flat No.404, Carpet Area 942 Sq.Ft., Super Built-Up Area 1414 Sq.Ft., 4th Floor, B Wing, Saniya Heights, Beside Al-Razi Hospital Talbhiwandi, Milat Nagar-2 Ramzan Nabbo Baug, Thane, Maharashtra, India-421302.		
Mr. Lalchand Ramdev Jaiswal, Lalchand Jaiswal, Mrs. Sushmita Lalchandra Jaiswal (Prospect No 758767)	07 - Mar - 2023 & Rs.13,38,497/- (Rupees Thirteen Lakh Thirty Eight Thousand Four Hundred Ninety Seven Only)	All that piece and parcel of the property being Flat No.G4, Carpet Area 250 Sq.Ft., Super Built-Up Area 380 Sq.Ft., Cwingbldg3, Sector7, Dreamcity, Boisar West, Thane, Maharashtra, India-401501.		
Mr. Jitendra Popat Wagh, Mrs. Mangal Jitendra Wagh (Prospect No 757268)	07 - Mar - 2023 & Rs.9,60,260/- (Rupees Nine Lakh Sixty Thousand Two Hundred Sixty Only)	All that piece and parcel of the property being Flat No.306 X1, Carpet Area 274 Sq.Ft., Super Built-Up Area 326 Sq.Ft., Akurle Sheltrex, Karjat, Thane, Karjat, Thane, Maharashtra, India-410201.		
Mr. Suresh Payattuparambil, Mrs. Rekha Suresh (Prospect No 723931 & 727933)	09- Mar - 2023 & Rs.24,47,925/- (Rupees Twenty Four Lakh Forty Seven Thousand Nine Hundred Twenty Five Only) vide prospect no.723931 and Rs.13,31091/- (Rupees Thirteen Lakh Thirty One Thousand Ninety One Only) vide prospect no.727933	All that piece and parcel of the property being Flat No.606, Carpet Area Admessuring 393 Sq.Ft. and Built Up Area Ad Measuring 55 Sq. Ft., 6th Floor, B-Wing, Building No.2, Geeta Arcade CHSL, Sheetal Nagar Mita Road (East), Thane, 401107		
Mr. Ravindrakumar Vijaykumar Singu, Mrs. Krushnaveni Ravindrakumar Singu (Prospect No 700059)	07 - Mar - 2023 & Rs.11,89,899/- (Rupees Eleven Lakh Eighty Nine Thousand Eight Hundred Ninety Nine Only)	All that piece and parcel of the property being Shop No.2, With Total Area Admeasuring 309 Sq. Mtr., Sidharth Complex, M.N.P. Sheet No.73 & 88, CTS No.17728, of Mohalla Jijinata Colony, Paithangate Aurangabad, Maharashtra, 431001, India.		

If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers. For, further details please contact to Authorised Officer at Branch Officer. I BM6238-306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hotel, Virar (West)-401303 IIFL House, Sun Indicate hark Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400604 / 3rd Floor Oberai Chambers, Opposite Government Milk Scheme, Jalana Road, Aurangabad-431003 or Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana. Place: Mumbai, Date: 14-03-2023 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd.



Regd. Office:-Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai - 400 093 Contact No.:- 022-68282300 Fax No:- 022-68282399 Email:- info@aptech.ac.in Website:- www

NOTICE TO SHAREHOLDERS

For Transfer of Shares to Investor Education and Protection Fund (As per Companies Act 2013 read with its allied Rules)

Notice is hereby given to the Shareholders of the Company pursuant to Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority ting, Audit, Transfer and Refund) Rules 2016 notified by Ministry of Corporate Affairs which came into effect on Septe 7, 2016 and the said Rules amended as Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund Amendment Rules 2017 effective from February 28 2017 read with General Circular 12/2017 (Transfer of Shares to IEPF Authority issued on 16th October, 2017.

Pursuant to the said Rules/ Amendments, all shares in respect of which Dividends have not been paid or claimed by the Shareholders fi 7 (Seven) consecutive years or more have to be transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF).

Hence, all the underlying shares in respect of which dividends are not paid/ claimed for last seven years for Financial Year 2015-2016 have to be transferred to DEMAT Account of IEPF as per the said Rules. The Company has uploaded complete details of shareholders including names and folio number on the website of the Company. An individual notice to the concerned shareholders is being sent b Accordingly the due date for claiming such unpaid/unclaimed dividend is 02nd March, 2023. In case valid claim in respect of unclaim

dividend are not received from the concerned shareholder the Company shall in order to comply with the requirements of rules transfe the Equity Shares to IEPF Account within 30 days of becoming due to be transferred to IEPF Account (i.e. 30 days from 02nd March, 2023 as per the procedures stipulated in the Rules. For operational efficiencies the concerned Shareholders are requested to clai Shareholders to note that if the Company does not receive any communication from you by March 15, 2023, (a) All shares in physic

as per the procedure stipulated in the Rules and (b) All shares held in demat form, by a corporate action be duly transferred to IEPI authority before due date as per the procedure stipulated in Rules. Shareholders may note that shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares (except Right Issue), if any, can be

form be cancelled and an entitlement letter issued, dematerialised and transferred in favour of the IEPF Authority before the due date

claimed back from IEPF Authority as per the procedures prescribed under the Rules and that no claim shall lie against the Compan For any clarification on this matter shareholders may contact Company's Registrar and Transfer Agent M/s. KFIN Technologies Limited Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Telangana- 500032, Hyderabad, Tel No.: 1800 303 4001, e-mail: einward.ris@kfintech.com

The said notice can be accessed on the website of the Company i.e. https://www.aptech-worldwide.com/ and also on www.bseindia com and https://www.nseindia.com/ For Aptech Limited

A.K. Biyani

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that at the instructions of our client, we are investigating the title of the agricultural lands lying at Village- Valap, Ta Panyel Dist Raigad State of Maharashtra more particularly described in the schedule nereunder written (hereinafter collectively referred to as the "said Property").

All or any person/entity including and individual, a Hindu Undivided family, a company, bank(s), financial institution(s), non-banking financial institution(s), a firm an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/o creditors, having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/ or demand ir respect of the said property or any part thereof by way of sale, agreement for sale exchange, assignment, mortgage, charge, pledge, gift, trust, inheritance, occupation power of attorney, FSI, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, lease, sub-lease, lien maintenance, bequest, succession, right of way, family arrangement settlement, litigation, lis-pendens, decree or order of any court of law or otherwise of any nature whatsoever howsoever, to or upon the said property or any part/s thereof are hereby requested to inform the same in writing supported with the original documents to the undersigned Advocate at their office within a period of **14 (fourteen)** days from the date nereof, failing which any alleged the claims, demand rights or objection, if any, of such person or persons shall be considered to have been waived and/or abandoned and the right, title and interest of present owner in respect of the said property shall be deemed to be clear and marketable and free from all encumbrances of any nature whatsoever and our client shall proceed to complete to deal of the said property without considering any such claims or objections.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Mouje – Valap, Tai – Parivei , Dist – Raigau, State - Mariarashtra,							
Name of Land Owners / Kabjedar	Survey Number	Hissa Number.	Area H.R.P.	Assessment Rs.Ps.			
Fareed Ahmad Qureshi	84	5	0-09-10	0=62			
	84	7/A	0-47-30	5=81			
	106	0	0-30-00	2=19			

Shekhar G. Wani Advocate-High-court

Sd/-

Dated this 14th March, 2023 Office at :- 9, Jasdanwala Commercial Complex, 1st Floor, Vishrali Naka, Near Sukhar

OW. NO. MDRT -2/109/2023 DATE: 10.03.2023 **DEBTS RECOVERY TRIBUNAL No.-II, MUMBAI**

Hospital, Above Simran Motors Service Centre, Panvel, Dist-Raigad Pin- 410206

(Ministry of Finance)
MTNL Bhavan, 3rd Floor, Strand Road, Apollo Bandar, Badhwar Park,
Colaba Market, Colaba, Mumbai 400 005.

RECOVERY PROCEEDING NO: 20/2023 Date: 10.03.2023 TRANSFERRED RECOVERY PROCEEDING NO. 20/2023

NOTICE IN TRANSFERRED CASE BETWEEN

Canara Bank, Nariman Point Br ...Applicant/Certificate Holde M/s. Jewel Tech (I) Ltd & Ors ...Defendants/Certificate Debtor Take notice that the case R.P.No. 508 of 2016 between the above parties pending in

the DRT-1, Mumbai has been transferred to this Tribunal as per order dated 13.02.2023 of Hon'ble DRAT, Mumbai in Transfer Petition No. 2 of 2023 and the said case is registered as TRP No. 20 of 2023 on the file of this Tribunal. herefore, all the parties concerned are hereby required to appear before the Recovery Officer, DRT-2, Mumbai, either in person or through Advocate duly instructed in 21.03.2023 at 02:30 p.m., to take appropriate steps in the matter so as to expedite ts hearing & disposal, failing which appropriate orders will be passed in the matte



Recovery Office DRT -II, Mumba ...Defendant No.1

S. K. Sharma

Plot No. 57, SEEPZ, Andheri (East), Mumai - 400096.

Mr. Shekhar Mehta, JCM House, Mini Divyalok Annexe, 320, L. D. Ruparel Marg, Mumbai - 400 006. ...Defendant No.3

3 K, Alankar, 3, Harkness Road, Mumbai - 400 006.

1. Mr. Shauharat S. Mehta ..Defendant No.4 JCM House, Mini Divyalok Annexe, 320, L. D. Ruparel Marg, Mumbai - 400 006 Mr. Anmol S. MehtaDefendant No.5

Mr. Anmol S. Mehta JCM House, Mini Divyalok Annexe, 320, L. D. Ruparel Marg, Mumbai - 400 006 M/s. Swati DiamondsDefendant No. 6 6. M/s. Swati Diamonds ...Defendant No. 6
1015, Prasad Chambers, Swadeshi Mills Compound, Opera House, Mumbai -400004

7. Rashmi Shekhar Mehta ...Defendant No. 7 JCM House, Mini Divyalok Annexe, 320, L. D. Ruparel Marg, Mumbai - 400 006.

8. State Bank of India, Diamond Branch, ... Defendant No.8 - For Information 1st floor, Majestic Shopping Centre, 144, J.S.S.Road, Girgaum, Mumbai - 400 004. 9. Bank of India ... Defendant No. 9 - For Information

Seepz Branch, Mahakali Road, Andheri (East), Mumba 10.ICICI Bank Ltd., ...Defendant No. 10 - For Information ICICI and Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

MAHARASHTRA INDUSTRIAL

E Tender Notice No. 86/2022-2023 (Mumbai) Vide above E Tender Notice, tender for following work was publish in Daily Navrastra, Mumbai, Daily Free Press Journal, Mumba, Daily Mid Day, Mumbai, Daily Navbharat, Mumbai, Daily Hamara Mahanagar, Mumbai, Daily Mumbai

Sr. Name of Work

Barvi Water Supply Scheme.... Concretization of B. G. Main pipeline service road from khoni to forest Naka and construction of new Bridge a Kakolegaon..

Dombivli Indl. Area.. Upgradation of existing Asphaltic Roads from VICCO Naka to DNS Junction in Dombivli Indl Area and Rotex road outside Dombivli Industrial

he date of availability of tender raising the queries contractor and reply to queries/ MIDC clarification on MIDC website for the above works.

upto 08/05/2023 and for work at Sr. No. 2 will now be available upto 17/04/2023 on website of MIDC.

Please note that the bidders who have already submitted / uploaded their offer will again have to reload or resubmit their offer with or without change, such bidders shall also note that if offers is not reloaded or resubmitted, their bid will be out of completion for the this tender in particular.

Other contents of the tender notice remain unchanged.



WHEREAS

BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD. (MULTI-STATE SCHEDULED BANK) Central Office: "Marutagiri". Plot No. 13/9A. Sonawala

Road, Goregaon (East), Mumbai-400063. Tel.: 61890088 / 61890134 / 61890083

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 05.12.2019 calling upon the 1) Principal Borrower: M/s.Supra Buildcon, Partners & Joint/Co-Borrowers: i) Mr.Sudhakar Shivaji Bamane, ii) Mr.Prabhakar Shivaji Bamane, Joint/Co-Borrower Mrs.Sharada Shivaji Bamane AND 2) Principal Borrower Mr.Sudhakar Shivaji Bamane, Prop.of M/s.Supra Realtors, Joint/Co-Borrower: Mrs.Sharada Shivaji Bamane to repay the amount nentioned in the notice being together Rs.92,38,688/- (Rupees Ninety wo Lakh Thirty Eight Thousand Six Hundred Eighty Eight) within 60 days from the date of receipt of the said notices.

The said borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the said borrower and the public in general that the undersigned hrough Court Commissioner in execution of Order dated 26.10.2021 assed by Addl. Chief Metropolitan Magistrate, Esplanade Mumbai, in Case No. 291/SA/2020, has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on the undersigned under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said

autioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. for an amount of together Rs.92,38,688/- (Rupees Ninety Two Lakh Thirty Eight Thousand Six Hundred Eighty Eight) along with

he 7th Floor in Wing II, Vinay Tower of Akurli Pundalik-Dham Co-operative

DESCRIPTION OF THE PROPERTY Flat No G-7, admeasuring 875 sq.ft. built up area, i.e., 81.32 sq.meters on

Housing Society Limited constructed on piece and parcel of land bearing Plot No.10, RSC-4, MHADA Layout, Opp.Lokhandwala Complex,, Akurli Road, Kandivali (East), Mumbai- 400 101, owned by Mrs Sharada Shivaji Bamane and bounded by:

West: Lalchandwala Ground East: MHADA Colony view North: Millenium Tower

Sd/ **Authorised Officer**

Date: 13th March, 2023

Company Secretary & Compliance Officer

APPENDIX-16 (Under Bye Law No.35) The Form of Notice inviting claims o bjections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society

SMT. BASANTÍ S. RAMSINGHANI, member of Rendezvous Premise C.H.S.Ltd.. having address at Plot No.120/121, Perry Road, Bandra West), Mumbai 400050, and holding Flat No. 303, on the 3rd floor the building of the Society, expired on 8th February 2023. Her husband, **MR. SHRICHAND** RAMSINGHANI pre-deceased her on 23rd march 1998. he Society hereby invites claims o

biections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of right, title and interest of the deceased nember in the said shares and nterest of the deceased member in the capital /property of the Society within a period of 15(fifteen) days rom the publication of this notice vith copies of such documents and other proofs in support of nis/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capita property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The aims/objections, if any, received by he Society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/property of the Society shall be dealt with in the nanner provided under the byeaws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of he Society / with the treasurer of the Society between 10 00 A M to 6 00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its

Date:- 14/03/2023 **Rendezvous Premises** C.H.S. Ltd., Sd/-(Hon. Secretary)

period.

Place: Mumbai.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 10th day of March, 2023.

Mr. Shailesh J. Mehta.

. M/s. Jewel Tech (I) Ltd.

5. Mr. Anmol S. Mehta

DEVELOPMENT CORPORATION (A Government of Maharashtra Undertaking)

Tarunbharat, Mumbai on 01/03/2023.

No.

Area by Concretization. Now the Extension Notice is hereby issued for extending

The E tenders for work at Sr. No. 1 will now be available

Interested agencies may upload their queries for work at Sr. No. 1 before 05/04/2023 and for work at Sr. No. 2 before 31/03/2023 on website of MIDC. Answers to the gueries / MIDC Clarification for work at Sr. No. 1 will be available from 13/04/2023 and for work at Sr. No. 2 will be available from 06/04/2023 on Website of MIDC.

Rules on this 08th day of March of the year 2023. The said borrowers in particular and the public in general are hereby

South: Kranti Nagar Slum Area Date: 08.03.2023 Place : Kandivali (East)